



स्टेट बँक ऑफ इंडिया एम्प्लॉईज् (एम. एस. पटेल) को-ऑपरेटिक क्रेडिट सोसायटी लि., मुंबई

(रज. नं. ६५२७/२९)

स्टेट बँक ऑफ इंडिया, मुंबई मुख्य शास्त्रा बिल्डींग, तिसदा मजला, मुंबई समाचार मार्ग, फोर्ट, मुंबई-४०० ०२३.
वेब-साईट : www.sbmbspatel.com ई-मेल : info@sbmbspatel.com दूरध्वनी : २२६६ ८३६०, २२६६ ९७८०

संदर्भ क्र. : परिपत्रक क्र. २०२४-२०२५/७

दिनांक : १७ फेब्रुवारी २०२५

सभासद बंधु भगिर्णीनो,

सस्नेह नमस्कार,

आपल्या सर्वांच्या विश्वासाला पात्र ठरलेली आणि नोकरदार पतसंस्थांमधील अग्रगण्य असलेल्या आपल्या सोसायटीने ९५ वर्षे पूर्ण केलेली आहेत. सभासदांचा लाभलेला विश्वास हे सोसायटीचे सर्वात मोठे भांडवल आहे. जुने सभासद बँकेतून निवृत्त होत असल्यामुळे सोसायटीची सभासद संख्या कमी होत असताना बँकेत नव्याने भरती होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सोसायटीचे सभासद करून समतोल साधण्याचे आव्हान आहे. कमी वेळात व माफक व्याजदराने जास्त कर्ज उपलब्ध होत असल्याने सभासदांचा कर्जासाठी सोसायटीकडे ओढा वाढलेला आहे. सभासदांना कमीतकमी व्याजदरात कर्ज उपलब्ध व्हावे, यासाठी सोसायटी सातत्याने प्रयत्नशील आहे. सभासदांची आर्थिक गरज भागवताना बँकेच्या अर्थसहाय्यावर सोसायटीला अवलंबून रहावे लागत आहे. ह्यासाठी सभासदांच्या आर्थिक पाठिंब्यावर आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण होण्याचा सोसायटीचा प्रयत्न आहे.

सभासदांच्या आर्थिक गुंतवणुकीसाठी आकर्षक योजना सभासदांना सादर करण्याचा निर्णय दि. १६ फेब्रुवारी २०२५ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेमध्ये घेण्यात आलेला आहे. त्याची सविस्तर माहीती पुढीलप्रमाणे :

ठेवीदारांसाठी सुवर्ण संधी - मुदत ठेव योजना :

सोसायटीच्या सभासदांच्या कर्जावरील व्याजदर कमीतकमी ठेवण्यासाठी आणि व्याजदरांच्या स्पर्धेत आपल्या सभासदांना सोसायटीकडे मुदत ठेवी ठेवण्यास आकर्षित करण्यासाठी, सोसायटी मुदत ठेव योजना आजपासून पुन्हा सुरु करीत आहे. ह्या योजनेअंतर्गत ठेवीदारांना १ वर्षासाठी ८.१०% व्याज मिळणार आहे. सोसायटीच्या भागधारकांना त्यांच्या ह्या ठेवीवर उगमस्थानी करकपात (टीडीएस) केली जाणार नाही, हा अतिरिक्त फायदा मिळणार आहे. जास्तीत जास्त सभासदांनी ह्या योजनेचा लाभ घ्यावा, ही विनंती.

सभासद निवृत्ती लाभ योजना-१ (MRBS-1) (अनिवार्य):

सोसायटीकडील ठेवीमध्ये वाढ करण्याच्या उद्देशाने सभासदांच्या एमआरबीएस-१ योजनेच्या मासिक वर्गीत रु.१००/- ची वाढ करण्याचे ठरविले आहे, जेणे करून सोसायटीच्या स्वनिधीत वाढ होईल व कर्ज मंजूरीसाठी आकारण्यात येणाऱ्या व्याजावर वाढ करण्याची गरज भासणार नाही. एमआरबीएस-१ ची नवीन मासिक वर्गी खालीलप्रमाणे :

चतुर्थ श्रेणी रु.२५०/-, लिपिक वर्ग रु.३००/- व अधिकारी वर्ग रु.३५०/- प्रति महिना

सदर योजना सोसायटीच्या विघ्मान सभासदांना दि. १ मार्च २०२५ पासून लागू करण्यात येणार आहे. सभासदांना या योजनेत सहभागी होण्यासाठी रु. २५०/-, रु. ३००/- व रु. ३५०/- दरमहा कपातीचे स्वतंत्र पत्र (Authority Letter) सॅलरी सेक्शनला द्यावे लागेल.

सर्व सभासदांना विनंती करण्यात येते की वर नमूद केल्याप्रमाणे मासिक वर्गणी मार्च २०२५ पासूनच्या पगारातून कपात करून सोसायटीकडे पाठविण्याची व्यवस्था करावी.

सभासद निवृत्ती लाभ योजना-२ (MRBS-2) (ऐच्छिक) :

एमआरबीएस-१ ह्या योजनेव्यतिरिक्त एमआरबीएस-२ ही योजना सभासदांना त्यांच्या आर्थिक गुंतवणुकीवर जास्त लाभ मिळवून देणारी आहे. या योजनेअंतर्गत वर्गणी घेण्यास पुन्हा सुरुवात करणार आहोत. या योजनेबाबतचे महत्वाचे तपशील पुढीलप्रमाणे:

- ❖ एमआरबीएस-२ योजनेअंतर्गत दि. १ मार्च २०२५ पासून वर्गणी घेण्यास सुरुवात करणार आहोत.
- ❖ एमआरबीएस-२ ह्या योजनेत कमीत कमी रु. ५००/- व रु. १००/- च्या पटीत रक्कम दरमहा पगारातून जमा करता येईल. कमाल मर्यादा नाही.
- ❖ एमआरबीएस-१ ह्या योजनेपेक्षा एमआरबीएस-२ ह्या योजनेत जमा होणाऱ्या रक्कमेवर १ टक्का जास्त व्याज देण्यात येते.
- ❖ सभासदाच्या आकस्मिक मृत्यूनंतर एमआरबीएस-२ मधील रक्कम, कर्ज असल्यास संपूर्ण कर्ज सुरक्षा योजनेअंतर्गत कर्जामधून वजा करण्यात येत नाही.
- ❖ एमआरबीएस-२ योजनेत सहभागी झाल्यानंतर सभासदांना त्यांच्या जमा रकमेचा परतावा ५ वर्षांपर्यंत मिळाणार नाही. (लॉक इन पिरियड ५ वर्षांचा असेल).
- ❖ ह्या योजनेत सहभागी होण्यासाठी वेगळा ऑथॉरिटी फार्म भरणे आवश्यक आहे. हा अर्ज सोसायटीच्या कार्यालयामध्ये आणि सोसायटीच्या वेबसाईट (www.sbmbspatel.com) वर उपलब्ध असेल.

आपले नम्र,



शिवप्रसाद भामरे
अध्यक्ष



महेंद्र वैद्य
मानद्-सचिव